

प्रियप्रद m. N. pr. eines Autors von Mantra bei den Çakta Verz. d. Oxf. H. 101, b, 20.

प्रियमित्र m. N. pr. eines mythischen Kākavartin Wilson, Sel. Works 1, 292.

प्रियंगविज्ञु Bhāṭṭ. 3, 1.

प्रियवचस् n. liebe, freundliche Worte Sāh. D. 434.

प्रियवादिन् 1) füge schmeichelnd, Schmeichler und Spr. 5017 hinzu.

प्रियोक्ति f. = प्रियवचस् Sāh. D. 470.

प्रियेयास्त्रिप (प्रिय + उत्स्थिता) adj. verliebt, vom Stiere R.V. 10, 40, 11.

1. प्री 1) a) प्रीयत्वः Bhāṭṭ. P. 10, 26, 25. = प्रीयताम् Comm. — 3) नैवाति प्रीयसे धनेषु Bhāṭṭ. P. 10, 80, 29. प्रियत्वं (die Kürze aus metrischen Rücksichten) R. 7, 37, 2, 21. प्रीयता (partic.) Bhāṭṭ. P. 10, 33, 10. Am Schluss प्रीयायसे von NILAK. als intens. gefasst. — 4) पतिप्रीता dem Gatten lieb Spr. 5228.
- caus.: प्रीणाय्य सूक्ष्मतीर्वाचैः Bhāṭṭ. P. 10, 73, 28.
- आ, आप्रीता erfreut, froh Bhāṭṭ. P. 10, 62, 27.
2. प्री vgl. noch यज्ञप्री.

प्रीणन 2) नन्वेतदानीतं मे परमप्रीणनम् Bhāṭṭ. P. 10, 81, 9. धातूनाम् Verz. d. Oxf. H. 304, b, 1.

प्रीता f. mystische Bez. des Buchstabens ए WEBER, RAMĀT. UP. 318. पीता v. l.

प्रीति 1) Z. 10 lies मनसः: st. सनसः:

प्रीतिमत् 1) b) Jmd gewogen, mit dem acc. MBu. 12, 5627. NILAK. ergänzt प्रति.

प्रीतिर्वर्धन (प्री + वृ) adj. die Freude vergrößernd; m. Bez. eines best. Monats Ind. St. 10, 298.

प्रेतक, रुद्रः UTTARARĀMĀK. 119, 14 (162, 2).

प्रेताण 1) Spr. 1212.

प्रेताणक 2) KATHĀS. 87, 74. 121, 132. 123, 129.

प्रेताणीयक n. Schauspiel KATHĀS. 123, 131.

प्रेता 3) KATHĀS. 123, 133. — 3) अप्रेतापूर्वकाग्निः KATHĀS. 64, 20, 26.

प्रेतावत् SARVADĀRĀGĀS. 4, 5. 18, 4. 42, 9. 103, 15. 105, 13.

प्रेतिन्, तन्मुखः schauend auf KATHĀS. 94, 125.

प्रेत्य was angeschaut wird, was mit dem Auge wahrgenommen wird Verz. d. Oxf. H. 208, a, 1 v. u. प्रेत्यार्थ KĀVYĀD. 1, 39. प्रेतार्थ dieselbe Stelle Verz. d. Oxf. H. 204, a, 12.

प्रेष्ट 2) प्रेष्टेष्टन das Schaukeln Bhāṭṭ. P. 10, 44, 15.

प्रेष्टाण 2) das Schaukeln BHĀR. NĀTJAÇ. 34, 43. °कारिका Schauklerin, Bez. einer best. Dienerin im Schauspiele ebend. und 17.

प्रेतगोप m. Todtenwächter (in Jāma's Behausung) R. 7, 21, 24.

प्रेतप्रसाधन n. das Ausschmücken eines Verstorbenen KATHĀS. 97, 19.

प्रेतभन्तिपी f. N. pr. einer Göttin Verz. d. Oxf. H. 19, a, 28.

प्रेतेश्वर m. = प्रेतेश R. 7, 23, 1, 73.

प्रेमन् 1) वयि प्रकष्टप्रेमा (adj. f.) UTTARARĀMĀK. 39, 7 (53, 4).

प्रेमबन्धन n. = प्रेमबन्ध Bhāṭṭ. P. 10, 60, 25.

प्रेयंस् n. Sāh. D. 733.

प्रेषण 1) das Zusenden: वस्त्रभरणं DAÇAK. in BENF. Chr. 196, 6, 7.

प्रेण् v. l. für पैषा DHĀTUP. 13, 15.

प्रैपमेध m. patron. des Sindhuksit RV. ANUKA.

प्रैयन्त्रत n. so v.a. Priyavrata's Leben, — Schicksale BHĀG. P. 12, 12, 15.

प्रोत्ताण 1) unter den 18 संस्काराः कुण्डानाम् Verz. d. Oxf. H. 105, a, 33.

— b) BHĀG. P. 11, 27, 37.

प्रोच्छेत (प्र + उ) adj. überaus heftig: °सत्त्वस्वना: UTTARARĀMĀK. 32, 2 v. u. (43, 4).

प्रोत्तिकर्ष bei BENFET beruht auf einem Druckfehler UTTARARĀMĀK. ed. Cow. 156, 19, wo statt °प्रताप्रोत्तिकर्ष mit der älteren Ausg. 101, 1 °प्रतापोत्तिकर्ष zu lesen ist.

प्रोत्तिसाकृत्त Sāh. D. 471, 491. प्रोत्तिसाकृत्ता 148, 18.

प्रोदाम, °चरितानि BHĀG. P. 10, 39, 17. 14, 47.

प्रोदाक् (von वक्तु mit प्रोद) m. Heirath BHĀG. P. 10, 60, 56.

प्रोषितपर्वत्ती Kāśī. 1, 84.

प्रोष्ट 6) prākr. पोष्ट Bauch HĀLA 82, 173. 288.

प्रोष्टपद, उत्तरप्रोष्टपदाधिय VARĀH. BRĀH. S. 8, 23. उत्तरप्रोष्ट° v. l.

प्रोष्ट 4) शुद्ध schüchtern Spr. 3833. प्रोष्टिक्ति ein kühner Ausspruch Sāh. D. 238. zu BHĀRT. Suppl. 18 vgl. Spr. 5327.

प्रोष्टि 1) hoher Grad: कृस्त्य° BHĀG. P. 10, 60, 25. 28. = गाम्भीर्य Schol.

— 2) am Ende, zu BHĀRT. Suppl. 18 vgl. Spr. 5327.

प्रोष्टपद m. personifizirt als Schatzhüter Kubera's R. 7, 13, 16. प्रोष्टपदी BHĀG. P. 12, 13, 13. प्रोष्टपद Titel eines Parīcishṭā des SV. Verz. d. Oxf. H. 383, b, No. 466.

प्लव 2) a) n. ADBH. Br. in Ind. St. 1, 40, 16. — 1) Verz. d. Oxf. H. 332, a, 1. — o) zu उद्यानप्लव vgl. oben u. उद्यान. — t) तद्वाल्प्रण° (einer Maus) KATHĀS. 61, 115. कृपेश तरलप्लवैः BHĀG. P. 10, 82, 7. — Vgl. महूत्प्लव.

प्लवग 2) d) Verz. d. Oxf. H. 332, a, 3.

प्लाव das Springen: दुर्दुरः BHĀG. P. 10, 18, 15.

प्लु partic. 2) हरिणप्लुतैः पलायामहे UTTARARĀMĀK. 91, 9 (117, 12). Z. 3. fg. ist die Stelle VARĀH. BRĀH. S. 67, 116 zu streichen; vgl. den gedr. Text 68, 115.

— caus. 1) समुद्रः सप्तमे इङ्गेतां पुरीं च प्लावयिष्यति überschwemmen BHĀG. P. 11, 7, 3.

— अधि vgl. अधिप्लवन.

— अनु hinter Jmd (acc.) her fliegen: तमनुप्लवते वायुः प्लवते पुत्रमात्मनः R. 7, 33, 28.

— अभि 2) HIT. IV, 87 (Spr. 936, wo in der Note अभिनुतम् zu lesen ist).

— समपि 2) °मुत heimgesucht so v. a. verbunden mit; vgl. oben u. निष्ठानक 2).

— आ 1) आसुता gebadet GOBH. 2, 1, 7, 16. — 2) herbeispringen R. 7, 37. hineinspringen 7, 37, 1, 25.

— उद् 1) Z. 1. fg. lies प्लवं निः. — 2) herauspringen R. 7, 37, 1, 26. चित्तमाकोपविमर्शविरहेत्तुतम्। नरवाहनदत्तस्य ज्ञेवीचिद्वाम्बुद्धम्॥ aufspringend KATHĀS. 105, 19.

— परि 3) परिप्लवमानहृदय hinund herschwankend UTTARARĀMĀK. 126, 19 (171, 5).

— वि 1) विस्तुत n. das Auseinanderspringen HARIV. 11048 (S. 791) nach der Lesart der neueren Ausg. st. विद्वत् der älteren. — 2) घूूत्व्यसनविस्तुत zu Grunde gerichtet KATHĀS. 73, 203. नैते वाच विस्तुता व्या-